


विभाग १ - गद्य

Q.1 (अ) उता-याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

1 A1) चौकटी पूर्ण करा

2



शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी सातव्या बशीमधली भजी उचलली.

कुटुंबाचा मात्र माझ्या 'डाएटच्या' बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता, कारण रोज काही काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. कोबी, कॉलिफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. सकाळचा चहादेखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला.

"चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग", असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला.

"हेच ते-म्हटलं ते काय उगीच? अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हांला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी!"

"नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस?"

"अहो, थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली. आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता."

"म्हणजे खलास! अग, किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात. कसलं कमी होतंय माझं वजन? पण ? सांगितलं का नाहीस मला?"

A2) i) एका वाक्यात उत्तर लिहा

1

पत्नीने कोणती भाजी उकडून वाढली ?

Ans. पत्नीने पडवळ उकडून वाढली.

ii) कारणे लिहा

1

लेखकाच्या पानात रोज चमत्कारिक पदार्थ पडू लागले कारण

Ans. कुटुंबाचा डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता.

A3) स्वमत

3

उत्तम आरोग्यासाठी व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.

Ans. व्यायाम हा आरोग्याचे रक्षण करणारे, आरोग्य देणारे असा उपाय आहे. व्यायाम न करता जर आपण चांगला आहार केला, सात्त्विक जेवलो, तरी ते विष बनून (विकार) शरीराला मरते. व्यायाम केला की पोटातला अग्नी प्रज्ज्वलित होऊन सहज व छान पचते. व्यायाम केल्याने शरीराचा स्थूलपणा व सुस्तपणा निघून जातो. व्यायाम केल्याने अंगात उत्साह येतो. मन टवटवीत व प्रसन्न राहते. शरीरातील रक्तवाहिन्या

उत्तम राहतात. बुद्धीचा कस वाढतो. ती समृद्ध होऊन विचारांचा सजीवपणा टिकून राहतो व्यायामामुळे स्नानू बळकट होतात.

(आ) उता-याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

1 A1) i) चौकटी पूर्ण करा


1) रेखामावशी राहत असलेले ठिकाण -

Ans. रेखामावशी राहत असलेले ठिकाण - टेकडी पलिकडे

2) रेखामावशी वापरत असलेले वाहन -

Ans. रेखामावशी वापरत असलेले वाहन - सायकल

ii) चौकटी पूर्ण करा



Ans. i. सिल्व्हर फूटप्रिन्टस

ii. दि मोस्ट क्लिनली फूटप्रिन्टस

“मावशी, तुम्ही राहता कुठं?”

“त्या टेकडी पल्याड”, मावशी म्हणाल्या.

“इथून किती कि. मी. आहे?”

“तीन.”

“तुम्ही कशा आलात इथपर्यंत?”

“गेल्या मयन्यापत्र चालतच येत हुते; पन आता माज्या लेकानं एक सायकल दिलीया मला. तवा आता सायकलनं येते.” अशी अजून बरीच माहिती त्यानं भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? ही फिरती तुम्ही कशी करता? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत?


रेखामावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं! त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढंही त्यांनी दोन झाडं लावली होती. त्यातलं एक लिंबोणीचं होतं; पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय, तेच कुणाला कळेना. रेखामावशी तर फार गडबडून गेल्या. “आणि आता पाहा, या आहेत रेखा मावशींच्या फूटप्रिन्टस...! असं म्हणत त्यानं मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा! सगळे ‘आ’ वासून पाहत होते आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध दोन पावलं उमटली...एकदम चंदेरी वर्खात मढलेली आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले...‘सिल्व्हर फूटप्रिन्टस! दि मोस्ट क्लिनली फूटप्रिन्टस!’

“वास पाहयलंत रेखामावशीचे पाय चंदेरी आहेत. एकदम स्वच्छ. झग्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे,” सुमित ओरडला. “हयास हे भलतंच!” रेखा मावशींच्या पायाकडे पाहत पावडेकाका म्हणाले.

सुमितनं हलकेच पावडेकाकांच्या गोजिन्या तळव्यांकडे पाहयले आणि म्हणाला, “काका, आपण तुमच्यापायाचं पाहू या का?”

“त्यात पाहयचं काय? हे बघ, माझे पाय किती स्वच्छ आणि मऊसूत आहेत...!” पावडेकाका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. “पण चला काय सांगतंय तुमचं अँप, ते तरी पाहू या,” त्यांनी पुस्ती जोडली.

A2) i) चौकटी पूर्ण करा




1

1

1

Ans.



ii) सत्य की असत्य ते लिहा

1) स्क्रीनवर पावडेकाकांच्या पावलांसाठी चंदेरी आकाराचा चौकोन उमटला.

Ans. स्क्रीनवर पावडेकाकांच्या पावलांसाठी चंदेरी आकाराचा चौकोन उमटला. - असत्य

2) पावडेकाकांचे पाय मऊ व स्वच्छ आहेत.

Ans. पावडेकाकांचे पाय मऊ व स्वच्छ आहेत. - सत्य

A3) स्वमत


जागतिक तापमान वाढ होत असताना झाडे लावणे किती महत्त्वाचे आहे ते स्पष्ट करा?

Ans. जागतिक तापमान वाढ होत असताना आपल्या पृथ्वीवर सगळीकडे वृक्षतोड होत आहे. सगळीकडे बांधकाम व रस्तेबांधणी, इमारतबांधणी व उद्योग, कारखाने यांसाठी वृक्षतोड होत आहे. त्यामुळे हवामानात बदल होत आहे. उष्णता व तापमान वाढत आहे पावसाचे प्रमाण फार कमी झाले आहे. नदी, नाले, विहिरी व तळी यांतील पाणी आटत चालले आहे जमिनीची प्रत कमी व जमिनीची धूप होत आहे. जमिन ओसाड व उजाड होत आहे. त्यामुळे झाडे लावणे हे उपयोगाचे व महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व निसर्गातील समस्या दूर होतील. झाडांवरच मानवीजीवन अवलंबून आहे


अपठित गद्य

(इ) उता-याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.




1 A1) चौकटी पूर्ण करा



निसर्गाचे प्रत्येक दृश्य माणसाच्या मनाला आनंदित करणारे आहे. सूर्यास्ताच्या वेळी आकाशात अवर्णनीय शोभा दिसते. सूर्यबिंब लालभडक झालेले असते आणि मेघांच्या पटलावर संध्याकाच्या अनंत छटा पसरलेल्या असतात. किलबिलाट करीत घरट्याकडे पक्षी परतत असतात. सकाळी भिन्न भिन्न मार्गांनी उडालेले हे पक्षी संध्याकाळी मात्र गटगटाने घरट्याकडे येतात. रानावनात चरावयास गेलेली गुरेदोरे सुद्धा आतुरतेने घराकडे येत असतात. गाईची आचळ वासरांच्या ओढीने तुडूंब भरलेली असतात. अधीर होऊन हंबरतच त्या गोठ्याकडे धावतात. तेव्हा त्यांच्या गळ्यातील तो घंटानाद कानाला तृप्त करतो. त्याचवेळी त्यांच्या पावलांनी उडालेली धूळ वातावरणातील लाल रंगात मिसळते आणि वातावरणाला पवित्र करते. मंद मंद वाऱ्याच्या झुळका झाडे वेलींना हिंदळवतात. हळूहळू काळोखाची मखमल धरती पांघरते आणि सारे विश्व विश्रांतीत रममाण होते.




Ans.



विभाग २ - पदय

Q.2 (अ) खालील पद्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

1 A1) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.



Ans. i. धानस्थ

ii. ऋषिसारखं मौन व्रत घेतलेले.

iii. तपश्चर्या करणारं

iv. निमूटपणे मुळावरचा घाव सहन करणारे.

झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत
धारण करून तपश्चर्या करत...
पक्षी झाडांचे कुणीच नसतात
तरीही झाड त्यांचं असतं
मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते
झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर
अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब
झाडाकडे टक लावून पाहिलं तर
शरीरभर विरघळतो हिरवा रंग
रक्त होते क्षणभर हिरवेगार
आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत

झाडाचे बाहु सरसावलेले असतात मुसाफिराना कवेत घेण्यासाठी
पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं
नव्या नवरीसारखं
झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी
अन झाटकली जाते मरगळ
पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं
एक संथ गाणे दडलेले असते
हसावं कसं सळसळत्या पानासारखं
मुळावं मुरावं कसं तर? झाडासारखं घट्ट पाय रोवीत
जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं
रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं!

A2) i) प्रश्न तयार करा

1

' ऋषिसारखं ' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

Ans. झाड कोणासारखे ध्यानस्थ बसते ?

ii) एका वाक्यात उत्तर लिहा

1

झाडाच्या जीवनाचं गाणं कशात दडलेलं असते ?

Ans. पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाच्या जीवनाचं संथ गाणे दडलेले असते.

A3) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा.

2

i. झाड -

ii. ऋषी -

iii. मुकाट -

iv. दव -

Ans. i. झाड - तरू, वृक्ष

ii. ऋषी - साधू

iii. मुकाट - न बोलता

iv. दव - थंब

A4) काव्यसौंदर्य

2

खालील ओळींचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.

'हसावं कसं सळसळत्या पानांसारखं '

Ans. हिरवंगारं झाडासारखं या कवितेत कवी जॉर्ज लोपीस यांनी सांगितले आहे. झाडावरची पाने जशी उत्साहाने सळसळतात तसेच माणसांनीही खळखळत हसले पाहिजे व आपल्या जीवनात आनंद निर्माण केला पाहिजे.

(आ) कवितेसंबंधी खालील मुद्द्यांना अनुसरून कृती सोडवा.

(8)

दोन दिवस कवितेसंबंधी खालील मुद्द्यांना अनुसरून कृती सोडवा.

१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (०१ गुण)

२) कवितेचा विषय (०१ गुण)

३) खालील ओळींचा अर्थ स्पष्ट करा. (०२ गुण)

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले रात्र छुंद झाली,

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

४) कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे (०२ गुण)

५) कवितेतून मिळणारा संदेश (०२ गुण)

Ans. १) नारायण सुर्वे

२) कामगार जीवनाची सुखदुःखे व्यक्त करणे.

३) दोन दिवस या कवितेचे कवी नारायण सुर्वेयांनी दुःख सहन करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडताना सांगितले आहे, की अपार कष्ट करत जगणाऱ्या कवीचे आयुष्य सदैव दारिद्र्य व दुःख यांनी ग्रासलेले आहे. दिवसामागून अनेक रात्री सरल्या

- शेकडो वेळा आकाशात चंद्र आला तौर लखलखले परंतु कवीच्या आयुष्यातील गरिबी संपली नाही. भाकरीचा चंद्र शोधण्यात म्हणजेच रोजची भूक भागविण्यासाठी कवीला कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेले.
- ४) श्रमिकांच्या खडतर जीवनाचे वास्तव मांडणारी ही कविता आहे. कष्टकऱ्यांच्या आयुष्यात येणाऱ्या संकटाना कवीने साध्या, सोप्या भाषेत मांडून दुःखातही आनंदाने जगण्याची मार्ग दाखवला आहे म्हणून ही कविता फार आवडली आहे.
- ५) दुःखात आयुष्य जगताना अनुभवांच्या शाळेत शिकून ब-यावाईट प्रसंगाच्या आगीतून शिकून निघालेला कामगार सुखदुःखे सहन करून आपले आयुष्य नव्या उमेदीने जगत निराश न होता मेहनत करणे संदेश या कवितेत मिळतो.

किंवा

अंकिला मी दास तुझा कवितेसंबंधी खालील मुद्द्यांना अनुसरून कृती सोडवा.

- १) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (१ गुण)
- २) कवितेचा विषय (१ गुण)
- ३) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे (२ गुण)
- ४) कवितेतून मिळणारा संदेश दिलेल्या ओळींचा अर्थ लिहा. (२ गुण)
- ५) अग्निमाजि पडे बाळू | (२ गुण)
माता धावें कनवाळू ||२||

Ans. १) संत नामदेव

२) परमेश्वर कृपेची याचना

३) हा अभंग खूप आवडला आहे. संत नामदेवांनी विविध दृष्टांतांतून परमेश्वर कृपेची याचना केली आहे.

माता - बाळ, पक्षीण - पिल्लू, धेनू - वासरू, मेघ - चातक, हरीण - पाडस या उदाहरणाच्या माध्यमातून परमेश्वराला आईप्रमाणे स्वतःचा सांभाळ करावयास संत नामदेव सांगत आहेत. हा अभंग काळजाला भिडतो. आईचे प्रेम व बाळाचे रक्षण या भावनेमुळे हा अभंग फार आवडतो.

४) संत नामदेवांनी विठ्ठलाला माऊली म्हटले आहे. आणि स्वतः तिचे बाळ आहेत हा आशय मांडतांना आईचे आपल्या बाळाप्रती प्रेम, बाळाला वेदना झाल्यामुळे आईची होणारी घालमेल आईशिवाय आपल्याला सांभाळणारे कोणी नाही हा संदेश या कवितेत व्यक्त होत आहे.


५) परमेश्वर कृपेची ओढ व्यक्त करताना संत नामदेव उदाहरण देतात की अग्निमध्ये सापडलेल्या आपल्या बाळाला वाचवायला एक प्रेमळ आई जशी धावून येते त्याचप्रमाणे संत नामदेव परमेश्वराच्या भेटीसाठी आतुर झाले आहेत. आपल्या मनीची ओढ व्यक्त करताना ते म्हणतात, मी तुझा दास आहे. मला सुद्धा श्री विठ्ठला आईसारखा येऊन संसाराच्या अग्नीमधून सुखरूप बाहेर काढा.

विभाग ३ - स्थूलवाचन

Q.3 खालील कोणत्याही दोन कृती सोडवा.


(6)

1) खालील 'व्युत्पत्ती कोश' मुद्द्यांवर एक पारिच्छेद तयार करा. (7 ते 8 वाक्यांत)



Ans. 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वा. सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे, असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. कृ. पा. कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली. डॉ. मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. 1946 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. यानंतरही व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत.

2) पाठाबाहेरील उदाहरणे शोधून खालील कृती करा.



उदा. जल, नीर, तोय. पाणी.

उदा. पान-झाडाचे (पर्ण) पान (पृष्ठ) पुस्तकाचे पान.

Ans.	शब्द अनेक	अर्थ एक
	सदन, गृह, भवन, निकेतन	घर
	सरिता, तटिनी, तरंगिणी	नदी
	शब्द अनेक	अर्थ एक
	कर	हात , महसूल
	वार	दिवस , घाव

3) ' पाणी हेच जीवन !' या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा.

Ans. पाणी हे पृथ्वीवरील अमृत आहे. पाणी हे पृथ्वीवरील प्रत्येक घटकाला आवश्यक असते. पाण्याशिवाय आयुष्य जगणे शक्य नाही. सृष्टीला जीवंत ठेवण्याची सामर्थ्य फक्त पाण्यातच आहे. पाणी नसल्याने संपूर्ण धरती मरूभूमीचे रूप धारण करते म्हणून पाणी आवश्यक आहे.

विभाग ४ - भाषाभ्यास

Q.4 (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती सोडवा.

(१) वाक्यांचे प्रकार ओळखा -

(2)

i. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा.

ii. अब्दुल एखाद्या अपराध्यासारखा खाली मान करून जेवू लागला.

Ans. i. आज्ञार्थी वाक्य
ii. विधानार्थी वाक्य

(२) वाक्यरूपांतर -

(2)

1) पावडेकाकांचे पाय स्वच्छ होते. (नाकारार्थी वाक्य करा)

Ans. पावडेकाकांचे पाय अस्वच्छ नव्हते.

2) देखावा खूपच सुंदर आहे. (उद्गारार्थी करा)

Ans. अहाहा ! किती सुंदर देखावा हा !

(३) खालील वाक्यप्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. (फक्त २)

(4)

1) हेवा वाटणे →

Ans. हेवा वाटणे → मत्सर वाटणे.

वाक्य - मानसीने केलेल्या उत्कृष्ट वक्तृत्व भाषणाच्या सर्वांनी केलेल्या कौतुकाने सीमाला मानसीचा हेवा वाटला.

2) पार करणे →

Ans. पार करणे → अंतर कापणे.

वाक्य - जहाज पाण्यातील अंतर वेगाने पार करत होते.

3) रममाण होणे →

Ans. रममाण होणे. - मग्न होणे.
वाक्य - सुधा गाणे गाण्यात रममाण होती.

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती.

(१) शब्दसंपत्ती -

(i) समानार्थी शब्द लिहा. (1)

- 1) i. श्रीफळ -
ii. मंदिर -

Ans. i. श्रीफळ - नारळ
ii. मंदिर - देऊळ

(ii) विरुद्धार्थी शब्द लिहा. (1)

- 1) i. रोगी ×
ii. इच्छा ×

Ans. i. रोगी × निरोगी
ii. इच्छा × अनिच्छा

(iii) शब्दसमुहाबद्दल एक शब्द लिहा. (1)

- i. विद्या शिकणारा →
ii. चित्र काढणारा →

Ans. i. विद्या शिकणारा → विद्यार्थी
ii. चित्र काढणारा → चित्रकार

(iv) वचन बदला. (1)

- चेंडू -
छत्री -

Ans. चेंडू - चेंडू
छत्री - छत्र्या

(२) लेखननियमांनुसार लेखन -

लेखननियमांनुसार बदल करा. (2)

- 1) आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते.

Ans. आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते.

- 2) मी झटकन पुढं जाऊन वाकुण बघितलं.

Ans. मी झटकन पुढं जाऊन वाकून बघितलं.

(३) विरामचिन्हे - (2)

- 1) विरामचिन्हांचा योग्य वापर करा.
आपणही यांच्याप्रमाणेच खेळावे अशी इच्छा मनात येई.

Ans. आपणही यांच्याप्रमाणेच खेळावे, अशी इच्छा मनात येई.

- 2) विरामचिन्हांचा योग्य वापर करा.
हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना

Ans. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या, गरीब श्रमिकांना !

विभाग ५ - उपयोजित लेखन

Q.5 (अ) 1. पत्रलेखन -

(6)

खालील विषयावर पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.

आदर्श विद्यालय
बोपडी, ता. वाई, जि. सातारा

आकर्षक बक्षिसे

प्रवेश निःशुल्क

तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकलास्पर्धा
स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित
गट क्र. १ - इ. ५ वी ते इ. ७ वी
गट क्र. २ - इ. ८ वी ते इ. १० वी

स्पर्धेचे ठिकाण : आदर्श विद्यालय,
मुख्य सभागृह, बोपडी
ता. वाई, जि. सातारा.

वेळ : सकाळी ९.०० ते ११.०० ! दिनांक : १४ नोव्हेंबर

अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा.
- मुख्याध्यापक

केतकी/केदार कुलकर्णी प्रगती विद्यालय, सातारा

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने

तालुकास्तरावर आंतरशालेय
चित्रकला स्पर्धा
आयोजित केल्याबद्दल
मा. मुख्याध्यापक
यांना त्यांचे अभिनंदन
करणारे पत्र लिहा.

स्पर्धेत इ. १० वी च्या
वर्गातील वीस विद्यार्थ्यांना
स्पर्धेत सहभागी करून
घेण्याची विनंती करणारे
पत्र मा. मुख्याध्यापकांना
लिहा.

किंवा

Ans. .

किंवा

2. सारांशलेखन -

विभाग १ - गद्य प्र.१(इ) उतारा वाचा व त्याचा एकतृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती करा.

(10)

(१) जाहिरातलेखन (60 ते 80 शब्द)

खालील विषयावर जाहिरात तयार करा

घड्याळाचे दुकान - विविध प्रकार - योग्य किंमत - सवलत - सेवा मोफत - वर्षाची हमी

Ans. .

(२) कथालेखन (८० ते १०० शब्द)

खालील मुद्द्यावरून कथा लिहा.

मुद्दे:

एक पराभूत राजा - जंगलात पळून जाणे - गृहेत राहणे - काही दिवस - गृहेतून बाहेर न पडणे - कोळ्याच जाळे पाहणे - जाळे बांधण्यासाठी - कोळ्याचे प्रयत्न - कोलया पासून स्फूर्ती - पुन्हा राज्य - मिळवणे - बोध

Ans. .

(३) बातमीलेखन (८० ते १०० शब्द)

आधारवड वृद्धनिवास, निर्मल नगर, पुणे येथे १ ऑक्टोबर या दिवशी जागतिक वृद्ध दिन संपन्न झाला.

Ans. .

(इ) लेखनकौशल्य

(८)

खालील लेखनप्रकारांपैकी कोणत्याही एक कृती सोडवा. (शब्दमर्यादा १०० ते १२० शब्द)

१)

दिनांक - १२ नोव्हेंबर	संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली तर्फे फुलपाखरांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे • अनेक प्रकारांची फुलपाखरे • फुलपाखरांची माहिती * प्रमुख पाहुणे * पक्षी शास्त्रज्ञ - श्री. सलीम अली अध्यक्ष - श्री. राहुल रेगे	वेळ - सकाळी ९.००
-----------------------	---	------------------

वरील कार्यक्रमात आपण सहभागी झालात अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा.

Ans. .

२) नदीचे आत्मवृत्त :



Ans. .

3) वर्तमान पत्राचे महत्त्व -

मुद्दे -

वृत्त देणारी साधने - आकाशवाणी दूरदर्शन यांच्या मानाने वेगळेपणा - नसल्यास काय होईल - जनजागृतेचे काम - अपघात, संकटे यांच्या बातम्या समजतात - जग जवळ येते - मनोरंजन, कला, विज्ञान इत्यादी माहिती - जीवनात महत्त्वाचे स्थान.

Ans. .